

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना २०१३-२०१४ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप "आरोग्य सेवा"

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१३/प्र.क्र.५/का.६**  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख: ११ सप्टेंबर, २०१३

**वाचा -**

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.बीजीटी २०.१३/प्र.क्र.४३/अर्थ-३, दि.२८.३.२०१३
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.१३/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.२५.४.२०१३

**शासन निर्णय -**

आदिवासी उपयोजनांतर्गत "आरोग्य सेवा" या उपशिर्षाखाली सन २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे योजनानिहाय व जिल्हानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतुद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतुद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतुद खर्च झाली नाही तर सदर तरतुद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व नियोजन अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच

आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागस प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

४. विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतूद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, हाती घेण्यात येणारी कामे संबंधित विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी चर्चा करून निश्चित करावी. प्रगतीपथावरील (ongoing works) कामांपैकी ज्यामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त खर्च झालेला आहे त्यांच्यावर खर्च करावा. अपवादात्मक परिस्थितीत अशी कामे ज्यावर ५० टक्के पेक्षा कमी खर्च झालेला आहे व त्यास पूर्ण करणे गरजेचे आहे त्याबाबत शासनाची पूर्व परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करावी. तसेच जिहास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतूदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०९१११२३४२०९९२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( सु. द. नाईक )  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
२. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
३. महासंचालक, आरोग्य सेवा, मुंबई
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.
५. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
६. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर.
७. जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, ठाणे/नंदुरबार/अहमदनगर/गडचिरोली
८. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे/नंदुरबार/अहमदनगर/गडचिरोली
९. मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे/नंदुरबार/अहमदनगर/गडचिरोली
१०. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार/ राजुर/ जव्हार/ शहापूर/ तळोदा / डहाणू/ गडचिरोली/ अहेरी/ भामरागड
११. जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/नंदुरबार/अहमदनगर/गडचिरोली
१२. वित्त विभाग (बजेट) / नियोजन विभाग(बजेट), मंत्रालय, मुंबई-३२
१३. सार्वजनिक आरोग्य विभाग (बजेट), मंत्रालय, मुंबई
१४. सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप व हत्तीरोग), आरोग्य सेवा संचालनालय, पुणे
१५. अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण), पुणे.
१६. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, ठाणे/नंदुरबार/अहमदनगर/गडचिरोली
१७. सहसंचालक , आरोग्य सेवा (आदिवासी उपयोजना), महाराष्ट्र राज्य, पुणे
१८. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे/नंदुरबार/अहमदनगर/गडचिरोली
१९. कार्यासन अधिकारी (का.क्र. २, ८ ) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
( टिएसपी )**

<b>शिर्ष : वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव : ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करणे (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)</b>		<b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना--राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे <b>(२२१० २८०१) १३, कार्यालयीन खर्च</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	७५००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नंदुरबार	१३०००			
अहमदनगर	१००			
गडचिरोली	१२५००			
<b>एकूण</b>	<b>३३१००</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : आरोग्य सेवा योजनेचे नांव : ग्रामीण रुग्णालयात पेडीयट्रीक आय.सी.युनिट स्थापन करणे. (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)</b>		<b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना- (०१) (०१) प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे <b>(२२१० २८०१) १३, कार्यालयीन खर्च,</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नंदुरबार	५०००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
<b>एकूण</b>	<b>५०००</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
( टिएसपी )**

<b>शिर्ष : वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव : ग्रामीण रुग्णालयात मानकानुसार कर्मचारी पुरविणे (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)</b>		<b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य- ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना--राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे <b>(२२१० २८०१) १३,कार्यालयीन खर्च</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नंदुरबार	३०००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
गडचिरोली	२७००			
<b>एकूण</b>	<b>५७००</b>			